

खरीप ज्वारी लागवडीचे सुधारीत तंत्रज्ञान



रा. रा. चापके, वि.रु. भागवत,
सु.श्री. गोमाशे, ज.वि. पाटील





प्रकाशक

डॉ. ज.वि. पाटील

संचालक,


भाकृ अनुप - भारतीय भरडधान्य संशोधन संरथा
राजेंद्रनगर, हैदराबाद ५०००३०, (तेलंगाना)

दुरध्वनी : ०४०-२४४९९३०९

फॉक्स : ०४०-२४४९९३०४

वेबसाईट : www.millets.res.in

- ❖ ज्वारी हे कमीत कमी निविष्टांसह, वेगवेगळ्या परिस्थितीत, सर्व हंगामात घेता येणारे पिक आहे. सद्यपरिस्थितीत तुरळक व कमी पर्जन्यमान असणाऱ्या, तामिळनाडु ते उत्तरांचल पर्यंत अनेक राज्यांमध्ये ज्वारीचे पिक, धान्य व कडबा मिळविण्यासाठी पेरले जाते.
- ❖ भारतामध्ये, खरीप ज्वारीचे क्षेत्रफळ २८.९२ लक्ष हेक्टर तर रबी ज्वारीचे क्षेत्रफळ ४६.३९ लक्ष हेक्टर एवढे आहे, ज्वारीचे पिक मुख्यतः महाराष्ट्र (५४%), कर्नाटक (१८%), राजस्थान (८%), मध्य प्रदेश (६%) आणि तेलंगाना (४%) मध्ये विविध भौगोलिक परिस्थितीत घेतले जाते.
- ❖ जरी ज्वारीच्या क्षेत्रफळामध्ये मागील चाळीस वर्षांमध्ये लाक्षणिक घट झाली असली तरी प्रति हेक्टरी उत्पादकतेमध्ये वृद्धी (७० ते ८७%) झालेली आहे, राष्ट्रीय ज्वार संशोधन संचालनालय व अखिल भारतीय समन्वयित ज्वारी सुधार प्रकल्प यांनी संशोधीत केलेल्या हंगाम-निहाय व अधिक उत्पादन क्षमता असलेल्या सुधारीत व संकरीत वाणांमुळे तसेच सुधारीत लागवड तंत्रज्ञानामुळे उत्पादकतेमध्ये इतकी वाढ शक्य झाली आहे.



- ❖ इतर पिकांसोबतच ज्वारीची स्पर्धात्मक क्षमता नविनतम पिक लागवडीच्या माध्यमातून वाढविणे, आंतर पिके व क्रमिक पिकं घेणे, कमी खर्चात लागवड करणे व विविध पौष्टिक खाद्यपदार्थ तयार करून मूल्यवर्धन करणे हे अतिशय गरजेचे आहे.

खरीप ज्वारीचे सुधारीत तंत्रज्ञान

खरीप हुंगामात लागवडीकरीता शिफारस केलेले जास्त उत्पादन क्षमता असणारे ज्वारीचे वाण

संकरीत वाण	सुधारीत वाण	लागवड क्षेत्र
सी.एस.एच. -१४	सी.एस.ही - १४	कमी पावसाचा प्रदेश
सी.एस.एच. -१६	एस.पी.ही - ४६२	
सी.एस.एच. -१८	सी.एस.ही - २३	सामान्य पावसाचा प्रदेश
सी.एस.एच. -२१	सी.एस.ही - २०	
सी.एस.एच. -२३	सी.एस.ही - १५	
सी.एस.एच. -१४	एन.टी.जे. १ व २	खरीपातील उशिरा पेरणीचा प्रदेश
सी.एस.एच. -१४	सी.एस.ही - १७	हलक्या जमिनीचा प्रदेश
सी.एस.एच. -१६	एस.पी.ही - ४६२	मध्यम ते भारी जमिनीचा प्रदेश
सी.एस.एच. १८	सी.एस.ही - १५	
सी.एस.एच. -२३	सी.एस.ही - २०	
सी.एस.एच. -२५	सी.एस.ही. - २३	
सी.एस.एच. - ३०	सी.एस.ही. - २७	



खरीप ज्वारी

खरीप लागवडीकरीता शिफारस केलेल्या जास्त उत्पादन क्षमता असणाऱ्या ज्वारीच्या संकरीत व सुधारीत वाणांची ठळक वैशिष्ट्ये

अनुकूल संकरीत वाण

१. संकरीत वाण : सी.एस.एच. - १४

धान्य उत्पादन (विच / एकर) : १५.२०

कडबा उत्पादन (विच / एकर) : ३५.२०

झाडाची उंची (से.मी.) : १८९

पिकाचा कालावधी (दिवस) : ९०२

ठळक वैशिष्ट्ये : मध्यम उंची, लवकर परिपक्वता, मध्यम सैल कणीस, जाड दाणा, दाण्यावरील बुरशी व पानावरील ठिपक्याच्या रोगास प्रतिकारक, कमी पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशाकरीता आणि आंतर पिकाकरीता योग्य वाण.



२. संकरीत वाण : सी.एस.एच. - १६

धान्य उत्पादन (विच / एकर) : १६.८०

कडबा उत्पादन (विच / एकर) : ३६.४०

झाडाची उंची (से.मी.) : २१०

पिकाचा कालावधी (दिवस) : ९९०

ठळक वैशिष्ट्ये : मध्यम उंची, लावंट, सैल व वरच्या बाजूस मोकळे कणीस, मध्यम जाड दाणा, दाण्यावरील बुरशी व पानावरील रोगास प्रतिकारक, गोल व मोत्यासारखा चमकदार दाणा, भाकरी बनवण्यासाठी अतिशय चांगली, कडबा पचणासाठी हलका आणि मोठया प्रमाणात पोषक असतो.



३. संकरीत वाण : सी.एस.एच-१८

धान्य उत्पादन (विच / एकर) : १६.४०

कडबा उत्पादन (विच / एकर) : ५२.४०

झाडाची उंची (से.मी.) : २९२

पिकाचा कालावधी (दिवस) : ११२

ठळक वैशिष्ट्ये : उंच, मध्यशीर फिकट हिरवी, जाड आणि रसाळ खोड, मुळांच्याजवळ जांभळा रंग दाणे मोत्यासारखे चमकदार व मध्यम आकाराचे, मध्यम परिपक्वता, दाण्यावरील बुरशीकरीता प्रतिकारक्षम असलेले वाण.

४. संकरीत वाण : सी.एस.एच. -२३

धान्य उत्पादन (विच / एकर) : १६.४०

कडबा उत्पादन (विच / एकर) : ३४.८०

झाडाची उंची (से.मी.) : १७८

पिकाचा कालावधी (दिवस) : १०३

ठळक वैशिष्ट्ये : उंच संकरीत वाण, पांढरा दाणा, मध्यम भरीव व लवकर परिपक्वतेमुळे शेवटी येणाऱ्या दुष्काळजन्य परिस्थितीपासून बचाव होतो.

५. संकरीत वाण : सी.एस.एच. - २५

धान्य उत्पादन (विच / एकर) : १८.००

कडबा उत्पादन (विच / एकर) : ३६.५०

झाडाची उंची (से.मी.) : २०५

पिकाचा कालावधी (दिवस) : ११०

ठळक वैशिष्ट्ये : मध्यम उंची, लांब व अर्धसैल कणीस, मध्यम जाड दाणा, मावा व दाण्यावरील बुरशी रोगास प्रतिकारक, सर्वत जास्त दाणे व कडव्याचे उत्पन्न देणारे संकरीत वाण.



सुधारीत खरीप ज्वारी वाण

६. जात

धान्य उत्पादन (किंच / एकर)	:	सी.एस.ही. - १५
कडबा उत्पादन (किंच / एकर)	:	१४.४०
झाडाची उंची (से.मी.)	:	४८.४०
पिकाचा कालावधी (दिवस)	:	२३२
		१०७-११२

ठळक वैशिष्ट्ये : उंच वाढणारी, धान्य व कडबा दोन्हीकरीता, खोड चवदार, मध्यम आकाराचा गोल दाणा, मोठे लांबट मध्यापर्यंत घट्ट व वर मोकळे होत जाणारे कणीस, पानावरील ठिपक्यांच्या रोगास प्रतिकारक्षम, खोडमाशी व खोडकिडयांस सहनशील, उत्तर-पश्चिम अशा दोन्ही हेतूकरीता शिफारस केलेले वाण

७. जात : सी.एस.ही. - १७

धान्य उत्पादन (किंच / एकर)	:	१०.००
कडबा उत्पादन (किंच / एकर)	:	२७.२०
झाडाची उंची (से.मी.)	:	१३६
पिकाचा कालावधी (दिवस)	:	१७

ठळक वैशिष्ट्ये : गर्द हिरवी पाने असणारे, कमी उंचीचे व लवकर परिपक्व होणारे, मध्यम दाणे असलेले, पानावरील ठिपके व किडीस सहनशील असलेले वाण

८. जात : सी.एस.ही. - २०

धान्य उत्पादन (किंच / एकर)	:	१३.६०
कडबा उत्पादन (किंच / एकर)	:	५७.६०
झाडाची उंची (से.मी.)	:	२३३
पिकाचा कालावधी (दिवस)	:	१०९

ठळक वैशिष्ट्ये : उंच, धान्य व कडबा दोन्हीकरीता उपयोगी, मध्यम आकाराचा गोल दाणा, साधारण सैल व मोठे कणीस असलेले वाण



९. जात : सी.एस.क्ही. -२३

धान्य उत्पादन (विच. / एकर) : १२.००

कडबा उत्पादन (विच. / एकर) : ६४.००

झाडाची उंची (से.मी.) : २४२

पिकाचा कालावधी (दिवस) : ११५



ठळक वैशिष्ट्ये : उंच, धान्य व कडबा दोन्हीकरीता पांढरा दाणा,

खोड माशी व खोड किडीस सहनशिल असलेले वाण

१०. जात : सी.एस.क्ही. -२७

धान्य उत्पादन (विच. / एकर) : १२.००

कडबा उत्पादन (विच. / एकर) : ७७.००

झाडाची उंची (से.मी.) : २४०

पिकाचा कालावधी (दिवस) : ११६



ठळक वैशिष्ट्ये : धान्य व कडबा दोन्ही करीता व सी एस क्ही -२३

पेक्षा उत्पादनात सरस, दाण्यावरील बुरशी रोगास व खोड किडीस प्रतिकारक.

खरीप ज्वारीची सुधारीत लागवड पद्धती व पिक नियोजन

जमीनीची पूर्व मशागत

- ❖ उन्हाळ्यामध्ये (एप्रील-मे) एकदा देशी नांगराने नांगरणी व २ ते ३ वेळा वयरणी करावी की जेणे करून जमिन भुसभुशीत होउन जास्त पाणी मुरण्यास मदत होईल.
- ❖ पेरणीपूर्वी जमिनीमध्ये ४-५ टन प्रति एकर शेणुव्हत / कंपोस्ट व ४ ते ५ किलो फ्युरॉडॉन ३जी दाणेदार किटकनाशक मिसळावे.



शेतीची नांगरणी

पेरणीची वेळ

- ❖ पावसाळा सुरु झाल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्या अगोदर संपवायला हवी.

बियाण्याचे प्रमाण

- ❖ सात ते आठ किलो प्रति हेक्टरी (३ ते ४ किलो प्रति एकर)

झाडांमधील अंतर

- ❖ पेरणी दोन ओळीत ४५ सें.मी व दोन झाडांमधील १२ ते १५ सें.मी. अंतरानी करावी
- ❖ सर्व साधारणत: प्रति हेक्टर क्षेत्रात झाडांची संख्या १,८०,००० असायला हवी.



ज्वारी बिज प्रक्रिया

बिजप्रक्रिया

- ❖ प्रति किलो बियाण्यास १४ मीली इमीडाक्लोप्रीड + २ ग्रॅम कार्बनडाझीम (बावीस्टीन) ची बिजप्रक्रिया करावी किंवा थायमेथेंकझाम ३.० ग्रॅम प्रति किलो बीयाण्याला वापरावे
- ❖ ॲझोटोबैक्टर या जैविक उर्वरकाचा वापर २५ ग्राम प्रति किलो बीयाणे या प्रमाणात करावा.

रासायनिक खतांचा वापर

१) हुलकी जमीन व कमी पर्जन्यमानाचे क्षेत्र

- ❖ हेक्टरी ६० किलो नत्र, ३० किलो स्फूरद व ३० किलो पालाश वापरावे.
- ❖ यापैकी प्रति हेक्टरी फक्त ३० किलो नत्र, संपूर्ण ३० किलो स्फूरद व ३० किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उर्वरीत ३० किलो नत्र पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसानंतर जमिनीत ओलावा असतांना द्यावे.



रासायनिक खतांचा वापर

२) काळी जमिन व मध्य ते उच्च पर्जन्यमानाचे क्षेत्र

- ❖ हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फूरद व ४० किलो पालाश वापरावे.
- ❖ प्रति हेक्टरी ४० किलो नत्र, संपूर्ण ४० किलो स्फूरद व ४० किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उर्वरीत ४० किलो नत्र पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसानंतर जमिनीत ओलावा असतांना द्यावे.

आंतर मशागत व तण नियंत्रण

- ❖ पेरणी नंतर साधारणत: ३५ दिवसापर्यंत पिक तणमुक्त ठेवायला पाहीजे.
- ❖ प्रति एकर ४०० ग्रॅम अट्राइन (अट्रोट्रॉफ) २५० लीटर पाण्यात मिसळून (प्रति हेक्टरी १ किलो अट्राइन ४०० ते ५०० लीटर पाण्यात मिसळून) पेरणी झाल्यावर लगेच फवारणी करावी.
- ❖ पेरणीनंतर २० दिवसानंतर कोळपणी करून पिक तणमुक्त ठेवावे. पेरणीनंतर दोनदा (तीन व पाच आठवड्यानंतर) डवरणी करावी.



तणमुक्त पिक

ज्वारीवरील प्रमुख किडी व नियंत्रण

१) खोडमाशी

- ❖ या किडीचा प्रादुर्भाव उगवण झाल्यावर १ ते ४ आठवड्या पर्यंत आढळून येतो.
- ❖ ही किड वाढत्या शेंड्यास खाते, त्यामुळे मध्यभागी असलेले पानं सुकतात व पोंगे मरतात त्याला पोंगे मर असेही म्हणतात.




खोडमाशी प्रभावीत पिक

नियंत्रण

- ❖ पावसाची सुरुवात होताच किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापूर्वी पेरणी केल्यास या किडीपासून सूटका होऊ शकते. बियाण्याचे प्रमाण वाढते ठेवणे फायदेशीर असते (४ कीलो प्रति एकर).
- ❖ सात ते दहा दिवसांच्या रोपावर सायपरमेथीन २ मीली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास नुकसान ठाळता येते.
- ❖ या शिवाय दाणेदार ३जी प्यूराडॉन किंवा १०जी फोरेट पेरणीसोबत किंवा पेरणीपूर्वी ८ किलो प्रति एकर ह्या प्रमाणात मातीत मिसळल्यास ही किड नियंत्रणात येते.

२) खोड किडा

- ❖ या किडीचा प्रादुर्भाव उगवण झाल्यावर दुसऱ्या आठवड्यापासून तर पिक परिवर्क होईपर्यंत आढळतो.
- ❖ सुरुवातीस अल्या कोवळ्या पाणांच्या वरच्या बाजूस खातात परिणामी ओळीने दिसणारी छीद्रे व दांड्यांचा आतील भाग पोखरल्याचे ओरखडे दिसून येतात.
- ❖ कोवळ्या झाडांवर लवकर प्रादुर्भाव झाल्यास पोंगा मरण्याची लक्षणे दिसून येतात.
- ❖ अल्या दांड्यांच्या आत शिरतात व खोड पूर्णपणे पोखरतात. याचा परिणाम कणासांवर होऊन कणसे तुटतात किंवा अर्धवट अथवा पूर्णपणे सुकतात.



खोड किडीचा प्रादुर्भाव

नियंत्रण

- ❖ या किडीचा एक हंगामापासून दुसऱ्या हंगामापर्यंत प्रसार होतो. हे टाळण्यासाठी पिक कापणीनंतर शेतातील धसकटे व अवशेष उपदून काढावे व जाळून नष्ट करावे
- ❖ कार्बोफ्युरॉन ३ जी किंवा फ्युराडॉन ३ जी किटकनाशक ४ ते ५ किलो प्रति एकर ह्या प्रमाणात उगवणीनंतर २० ते ३५ दिवसांनी प्रत्येक झाडांच्या पोंग्यामध्ये टाकावे.

ज्वारीवरील प्रमुख रोग व नियंत्रण

१) दाण्यावरील बुरशी

- ❖ बुरशीच्या प्रादुर्भावामुळे दाणे हलक्या भुरकट अथवा गुलाबी तर कधी काळ्या रंगाची होतात. बुरशीच्या प्रकारावर त्याचा रंग अवलंबून असतो.
- ❖ बुरशीमुळे दाण्यांचा रंग खराब होतो. दाण्याची उगवण क्षमता, पोषकता कमी होते, दाण्याचे वजन व आकार कमी होत जाऊन वजन घटते व बाजारभाव फार कमी मिळतो.

नियंत्रण

- ❖ दाण्यांची शारीरिक परिपक्वता झाल्याबरोबर पिकाच्या कापणीस विलंब करू नये.
- ❖ पर्जन्यमानाच्या काळात परिपक्व होणाऱ्या वाणांची लागवड टाळणे
- ❖ टिल्ट २५ टक्के प्रवाही ३ मीली ९ लिटर पाण्यात मिसळून पिक फुलोयावर असतांना (कणीसच्या निसवण्याच्या वेळी) पहीली फवारणी व नंतर १० दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी कणसांवर केल्यास बुरशीचे नियंत्रण करता येते.
- ❖ कॅप्टन (0.30%)+ डायथेन एम ४५ (0.3%) यांची कणीस निसवण्यास सुरुवात झाल्यापासून प्रत्येकी १० दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या केल्यास दाण्यांवरील बुरशीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणता येतो.



बुरशीग्रस्त कणीस

कापणी व मळणी

- ❖ परेणी नंतर साधारणत: १२० दिवासानंतर कणसातील दाणे काढून त्यावर एक कडेला काळा डाग आल्याची खात्री करून ध्यावी, काळा डाग दाण्यावर दिसल्यास पिकाची शारीरीक पक्वता झाल्याचे समजावे व ताबडतोब कापणी करावी, जेणे करून ज्वारी पावसामध्ये न सापडता बुरशीमुळे खराब होणार नाही.



यंत्राद्वारे ज्वारीची मळणी

साठवण

- ❖ काळ्या रंगाच्या प्लास्टीक ताडपत्रीवर ज्वारी पसरवून त्यावर पांढ-या रंगाच्या प्लास्टीक ताड पत्रीने झाकुन उन्हामध्ये कडक वाळवावी कि जेणे करून ज्वारीमध्ये १० ते १२ टक्के ओलावा शिल्लक राहील. त्यानंतर ज्वारी लोखंडी कणगीमध्ये साठवून ठेवावी.



ज्वारी + तुर (२:१)

आंतरपीके आणि पिकचक्र

- ❖ मध्यम कालावधीत येणाऱ्या सी एस एच १६ व सी एस एच २५ ह्या ज्वारीच्या वाणांसोबत तुर पिकाची २:१ किंवा सोयबीन पिकाची ३:६ प्रमाणात लागवड फायदेशीर असते व जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.
- ❖ ज्वारी + चवळी पिकांची लागवड (२:२ ओळी) या प्रमाणात केल्यास, तण नियंत्रीत होऊन जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.
- ❖ ज्वारी आधारीत पिक चक्रामध्ये म्हणजे कोरडवाहू रबी मध्ये हरबरा, करडहू किंवा मोहरीचे पिक घेणे फायदेशीर ठरते.



ज्वारी + सोयबीन (३:६)

ज्वारीच्या धान्यापासुन बनविलेले मुळ्यवर्धीत पदार्थ



बिस्किट



शेवळ्या



पोहे



पास्ता



इडली



दोसा

खाद्य पदार्थ तयार करणारे यंत्र



बिस्किट



भाकर



शेवल्या



पोहे

